

International Yoga Day 2021

Title of the Activity	International Yoga Day 21st June 2021
Organizing Department	Student Development Committee & G. S. College NCC unit ,
Date	21st June 2021
Venue	Offline as well as Online Mode
Guest Persons	Colonel Mr. Sameer Chaudhary, CO 13 th Maharashtra NCC Battalion Khamgaon Dr. D. S. Talwankar, Principal. G S College Khamgaon
Organizing Committee	Dr. M. O. Wankhade Convener. Dr. V. R. Gavhale Dr. H. A. Bhosale Dr. K. S. Gulhane Mr. S. M. Shingane Lt. S. M. Pidhekar Dr. Sau. N. B. Boche Mr. Anurag Bobdey Mr. P. S. Bodkhe Dr. G. B. Kale Mr. B. S. Jawjale Mr. A. A. Tayade
No of Beneficiaries	Offline Mode 1. Teachers & Staff members:- 40 2. Students :- 30 Online Mode: 1. Teachers & Staff members :- 35 2. Students :- 78
Brief Report about event	An International Yoga Day was organized in both online and offline mode on 21 st June 2021 in collaboration with Sport, NSS, NCC and 13 th Maharashtra NCC battalion Khamgaon. Commanding Officer Colonel Samir Choudhary expressed his views on importance of Yoga for mental as well as physical strength. Dr. D. S. Talwankar (Principal) emphasized on daily practice of Yoga for better health. Ku. Rajani Dharamkar, Ku. Chetana Deshmukh and Ku. Netra Chavan performed the Yogasanas and Pranayamas under the supervision of Mr. Purushottam Nile. Prof. V. R. Gavale was the anchor for the International Yoga Day and all the members of Sport Committee, NSS Convener Dr. H. A. Bhosale, NCC ANO Prof. Suhas Pidhekar, Mr. Anurag Bobdey, Prof. P. S. Bodkhe, Dr. G. B. Kale, Dr. K. S. Gulhane, Prof. A. A. Tayade, Prof. S. M. Shingane, prof. Jayesh Tathed and many more took their sincere efforts for success of the program. Lastly Prof. M. O. Wankahde expressed the vote of thanks. Being convener of the program, I am very much thankful to the Directors of VSP Mandal, Principal, committee members, all staff members, non teaching

staff and students who supported directly or indirectly for successful organization of the International Yoga Day 2021.

The banner features the International Day of Yoga logo on the left, which includes a stylized human figure with arms raised, a sun, and the text 'International Day of Yoga 21 June'. The main title in large red Hindi characters is 'आंतरराष्ट्रीय योग दिन'. Below it, the date and time are given as 'सोमवार, दि. २१ जून २०२१ - सकाळी ६.३०' and the location as 'स्थळ : अॅड. शंकरराव बोबडे सभागृह'. The banner also mentions 'YOGA AT HOME & YOGA WITH FAMILY'. Logos for NAAC (National Assessment and Accreditation Council) and NCC (National Cadet Corps) are present. The text 'विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगांव द्वारा संचालित' (Organized by Vidarbha Education Promotion Board, Khamgaon) is written. The college name 'गो.से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव' (G.S. Science, Art & Agriculture College, Khamgaon) is prominently displayed, along with its accreditation 'नेक द्वारा 'अ' दर्जा प्राप्त (CGPA 3.08) ISO 9001'. Logos for National Service Scheme (NSS), National Cadet Corps (NCC), and a 'क्रिडा व रंजन विभाग' (Sports & Recreation Department) are also included. The bottom of the banner has a red background with white text: 'आंतरराष्ट्रीय योग दिन की हार्दिक शुभकामनाएँ !' (Heartfelt wishes for International Yoga Day!).

Banner of the Program





Photos of the program

लोकमत

शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांतर्फे योग दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद : येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राम देशमुख होते. मन, बुद्धी, शरीराचा समतोल साधून आपले जीवन योगाच्या साहाय्याने समृद्ध करण्याचे आवानहन यादरसंगी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. डाबरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कर्मचारी, प्राध्यापक व शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

जीवनात रोज काही वेळ योगा करून कोरोनासारख्या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करावा, असे आवानहन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. निरीश कुलकर्णी यांनी केले. विविध योगा प्रकार करून संकल्प व शांती मंत्राने प्रार्थना करून कार्यक्रमाचा समापन करण्यात आला.



जळगाव जामोद : योगासन करताना महाविद्यालयातील कर्मचारी.

गो. से. महाविद्यालय
स्वामिनाथ : येथील गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रोगणात योग दिन उत्साजात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना, फ्रीडा व रंजन विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि १३ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १३ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर समीर चौधरी यांच्या संदेशाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धर्नजय तळवनकर यांनी आंतरराष्ट्रीय योग

दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांसाठी योग ही यशाची गुरुक्लिती आहे. यामुळे निश्चित विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल व तणाव व्यवस्थापन करता येईल. त्यासाठी त्यांनी नित्य योग करावा, असे मत व्यक्त केले. योग प्रशिक्षक पुरुषोत्तम निले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी घेण्यात येणाऱ्या योग व प्राणायाम विषयी माहिती दिली आणि योगा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षका रजनी धरमकर, चेतना देशमुख व नेत्रा चव्हाण यांनी योग प्रात्याक्षिके दाखविले.

शिगणे महाविद्यालय
स्वामिनाथ : येथील सहकार महर्षी स्व. भास्करराव शिगणे कला महाविद्यालय, राजश्री शाहू महाविद्यालय, बुलडाणा जिल्हा योग असोसिएशन आणि पाली भाषा प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन सकाळी ६ ते ७.३० दरम्यान करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रांरंभी प्राचार्य डॉ. नीलिमा देशमुख यांनी मानवी जीवनात योगाचे उपयुक्तता व त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विषय



स्वामिनाथ : गो.से. महाविद्यालयात योगा करताना विद्यार्थिनी व उपस्थित इतर.

केले. पाली भाषा प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एस. एम. सोनोने यांनी कोरोनासारख्या परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी योगाची भूमिका विशद केली. योगाचार्य प्राचार्य डॉ. पी. आर. उपरवट यांनी विविध प्रकारचे प्राणायाम व आसने यांचे प्रशिक्षण देऊन त्यांची उपयुक्तता आणि शारीरिक लाभ सांगितले व स्वतः करून दाखविले.

या कार्यक्रमाला शिगणे महाविद्यालय व राजश्री शाहू महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच बुलडाणा जिल्हा योग

असोसिएशनचे सर्व सदस्य आणि पाली भाषा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहकार महर्षी स्व. भास्करराव शिगणे कला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग व राजश्री शाहू महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी उत्तम आरोग्य राखण्यासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व विशद करण्यात आले. नियमित योगा करण्याचे आवानहनही करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात, भाजपच्या वतीने ठिक-ठिकाणी योग शिबिरे

खामगाव: भाजपच्या वतीने आज संपूर्ण जिल्ह्यात ठीक ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिरे घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक शहर व तालुकानिहाय मंडळात किमान दोन ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. उत्तम योग प्रशिक्षकांकडून उपस्थित नागरिकांना योग प्राणायामाचे धडे देण्यात आले. खामगाव शहरात स्वामी विवेकानंद न प शाळा क्रमांक १ येथे भाजप शहर व पतंजली च्या वतीने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या शभहस्ते श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय व लोकनेते भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी आमदार अँड फुंडकरांच्या हस्ते पतंजली चे योग प्रशिक्षक किरणजी रेटेकर व श्री शाहजी यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्यासह भाजप प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर, नगराध्यक्ष सौ आणिताताई डवरे, भाजप जिल्हा सचिव संजय शिर्गाणे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न प गटनेते राजेंद्र धानेकार, नगरसेविका सौ संतोष पुरोहित, सौ शिवांनी कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, जितेंद्र पुरोहित, वैभव डवरे, सुभाष इटणारे, संदीप राजपूत, आदींनी योग प्राणायामाचे धडे घेतले. तसेच भाजप खामगाव ग्रामीण मंडळ व क्रीडा भारतीच्या वतीने घाटपूरी रोड वरील गौरक्षण संस्थान येथे आयोजित योग शिबिरात सुद्धा आमदार अँड फुंडकर यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते क्रीडा भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रसन्नजी हरिदास, विभागीय संयोजक दत्ताजी वेंडारकर, जिल्हा उपाध्यक्ष अँड उदयजी आपटे, व योगगुरू प्रा. अनिलजी मुलांडे यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचेसह प स सभापती सौ रेखाताई मोरे, जि प सदस्या सौ जयश्रीताई टिकार, प स सदस्या सौ दुर्गाताई महाले, घाटपूरी सरपंचा सौ संगीताताई ढोले, मुन्नाभाऊ दळी, विजय महाले, विनोद टिकार, अँड संजय बडगुजर, गोपाल ढोले, नाना धंदर, सुनील वानखडे, रमेश राहणे, जगन हिबरकार, निखिल तायडे आदींनी योग प्राणायामाचे धडे घेतले. प्रशासनाने दिलेल्या कोरोनाचे नियमाचे पालन करून योग शिबिरे उत्साहात पार पडले.



मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य इंगोले यांचा सत्कार
खामगाव - डॉ. विशाल इंगोले यांच्या 'मंड्या हयातीचा दुखला' या कवितासंग्रहाची साहित्यिक आणि वाचकरी खास दखल घेतल्याने त्यांना १८ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कार व विश्वकोश निर्मिती मंडळावर झालेल्या निवडीवहल त्यांचा कुरवीड येथे आम्ही कुरवीडकर या मित्रमंडळाच्या वतीने यथोचित सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले

बलदेवसिंह तळूर यांचे निधन
मलकापूर: बारादारी येथील नागोबा मोंदरा जवळ राहणारे बलदेवसिंह उर्फ छोटू ठाकूर (चव्हाण) यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटकाने निधन झाले. त्यांच्यावर आज २१ जून रोजी मातामहाकाली येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मृतांत्यास सांज दैनिक खबरे शामतकच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली

खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा व रंजन विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व १३ महाराष्ट्र बटालियन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १३ महाराष्ट्र बटालियनचे कर्मांडा ऑफिसर मा. सुमित चौधरी यांच्या शुभेच्छा संदेशाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धनंजय तळवनकर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांसाठी योग ही यशाची गुरुकिल्ली आहे यामुळे निश्चित विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढेल व तणाव व्यवस्थापन करता येईल त्यासाठी त्यांनी नित्य योग करावा असे मत व्यक्त केले. योग प्रशिक्षक पुरुषोत्तम निळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी घेण्यात येणाऱ्या योग व प्राणायाम विषयी माहिती दिली व योगा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षका कु रजनी धरमकर कु चेतना देशमुख व कुनेत्रा चव्हाण यांनी योग प्रात्याक्षिके करून दाखवली. यूजीसी कडून मिळालेल्या निर्देशानुसार व कोविड नियमांचे पालन करत योग व प्राणायाम करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी महाविद्यालयातिल विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू, राष्ट्रीय सेवा योजनाविभागाचे स्वयंसेवक राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे व्हॅट्स, क्रीडा विभागाचे विद्यार्थी व पॉसरातील नागरिक सहभागी होते व त्यांनी अरया प्रकारची योगसाधना नियमित करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे गृणल मीटच्या माध्यमातून आभासी पध्दतीने देखील नियोजन करण्यात आले होते. योग दिनानिमित्त प्रस्तावित विद्यार्थी विकास समितीचे सदस्य डॉ. व्ही आर गव्हाळे ह्यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास समिती समनव्यक डॉ. मधुकर वानखडे यांनी केले.

गो. से. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

योग व प्राणायाममुळे आरोग्याबरोबरच मनःशांती मिळते - कर्मांडिंग ऑफिसर श्री. सुमित चौधरी



जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

News cutting

Dr. M. O. Wankhade

Convener (Student Development Committee)

Date:- 23/06/2021



Dawar
 Dr. D. S. Talwankar
 Principal
 G.S. Sel. Arts & Commerce
 College, Khamsgaon-444303